## BS / Graver SLOUT /29/08/2019

### Business Standard MUMBAI | THURSDAY, 29 AUGUST 2019

10

素の読む

時にの時間の時間にいった

| nereby given that   | pursuant to 'SH   | Bl circular SE  | BI/HO/MIRSO/D  | 00S3/CIR/P/2018/  | संग्ट्ल वेक ऑफ इंडिया   | NOTIC  |
|---|---|---|--|---|---|--|
| 139 acted bith November, 2016, the company has received request from the following<br>transferee to transfer the below mentioned securities held in the name of the security<br>holder mentioned there against as detailed below, to his name, these securities were<br>claimed to have been purchased by her and could not be transferred in his favour. |   |   |  |   | www.centrebankotindia.co.ip   | NOTICE<br>Unitholders are  |
| Name of<br>holder /<br>transferor   | Security<br>type and<br>Face Value  | Number of<br>Securities   | Distinctive<br>Numbers<br>From - To  | Name of<br>Transferee   | RFP for Supply, Installation & Implementation of End to<br>End (E2E) Loan Lifecycle Management System (LLMS)  | 3)   |
| PATEL   |   |   |  | Longe water of the second second  | for Retail, Agri, MSME, Corporate, Credit Monitoring,<br>EWS & NPA Management Modules   | Place: Mumb  |
| such claim with the company at its Registered Office within 30 days from this date<br>along with appropriate documentary evidence thereof in support of such claim, else<br>the company shall proceed to transfer the securities In favour of the above processed   |   |   |  |   | Central Bank of India invites sealed proposals<br>from eligible bidders for the above RFP<br>Please visit Bank's website www.centralbankofindia.co.in for cetals  | Date: August<br>Asset Mana<br>SBI & AMUNI  |
| ransteree, without any further intimation. The intimation contained in this notice is<br>also available on the website of the company at www.growel.com and on the website<br>of the Stock Exchanges at www.bseindia.com<br>For Grauer & Weil (India) Ltd.<br>Date : 28-08-2019<br>Place : Mumbai Managing Director                                       |   |   |  |   | Note: Any further Addends. Congenda Extension of dates. Clarifications ?<br>Responses to bodiers, autores in respect of the above RFP shall be posted only on<br>Bank's website and no separate notification shall be issued in the newspapers.<br>Bidders are therefore requested to regularly visit Bank's website to keep themselves<br>updated in this regard.  | (CIN: U65991<br>C - 38<br>Tel: 91-22-617   |
|   | d 6th November,<br>e to transfer the<br>entioned there a<br>o have been purt<br>Name of<br>holder /<br>transferor<br>JASHUBEN K<br>PATEL<br>on who has a cla<br>m with the com<br>th appropriate d<br>any shall proce-<br>e, without any<br>lable on the web<br>ock Exchanges<br>28-08-2019 | hereby given that pursuant to 'SI<br>d 6th November, 2018, the come<br>to transfer the below mention<br>mtioned there against as detail<br>o have been purchased by her a<br>Name of<br>holder /<br>transferor<br>PATEL<br>DASHUBEN K<br>PATEL<br>of Re. 1 each<br>on who has a claim in respect o<br>m with the company at its Rep<br>th appropriate documentary ev<br>any shall proced to transfer<br>te, without any further Intimat<br>lable on the website of the comp<br>ock Exchanges at www.bsein<br>28-08-2019 | d 6th November, 2018, the company has rec<br>to transfer the below mentioned securities<br>entioned there against as detailed below, to<br>o have been purchased by her and could not t<br>Name of Security Number of<br>holder / type and<br>transferor Face Value<br>JASHUBEN K Equity share 7500<br>PATEL of Re. t each<br>on who has a claim in respect of the above m<br>m with the company at its Registered Offic<br>th appropriate documentary evidence there<br>ew, without any further Intimation. The intim<br>lable on the website of the company at www.<br>ock Exchanges at www.bseindia.com<br>28.08-2019 | hereby given that pursuant to 'SEBI circular SEBI/HO/MIRSO/D<br>d 6th November, 2018, the company has received request f<br>to transfer the below mentioned securities held in the nar-<br>entioned there against as detailed below, to his name, these<br>o have been purchased by her and could not be transferred in<br>Name of Security Number of Distinctive<br>holder / type and Securities<br>Transferor Face Value Securities<br>PATEL of Re. 1 each 150777681<br>PATEL of Re. 1 each 15078180<br>on who has a claim in respect of the above mentioned secur<br>m with the company at its Registered Office within 30 da<br>th appropriate documentary evidence thereof in support o<br>rany shall proceed to transfer the securities In favour of the<br>exchanges at www.bseindia.com<br>For Grauer &<br>28-08-2019 | hereby given that pursuant to 'SEBI circular SEBI/HO/MIRSO/DOS3/CIR/P/2018)<br>d 6th November, 2018, the company has received request from the following<br>to transfer the below mentioned securities held in the name of the security<br>entioned there against as detailed below, to his name, these securities were<br>to have been purchased by her and could not be transferred in his favour.<br>Name of Security Number of Distinctive Name of<br>holder / type and Securities From - To<br>Transferee<br>From - To<br>JASHUBEN K Equity share 7500 150777681 - RATHOD<br>150787681 - SHETAL NITIN<br>on who has a claim in respect of the above mentioned securities, should lodge<br>m with the company at its Registered Office within 30 days from this date<br>th appropriate documentary evidence thereof in support of such claim, else<br>expropriate documentary evidence thereof in support of such claim, else<br>the appropriate of the company at www.growel.com and on the website<br>ock Exchanges at www.bseindia.com<br>For Grauer & Weit (India) Ltd.<br>28-08-2019 | hereby given that pursuant to 'SEBI circular SEBI/HOI/MIRSO/DOS3/CIRIP/2018/<br>d 6th November, 2018, the company has received request from the following<br>to transfer the below mentioned securities held in the name of the security<br>entioned there against as detailed below, to his name, these securities were<br>to have been purchased by her and could not be transferred in his favour.<br>Name of Security type and Securities Numbers Transferee<br>Frace Value Transferee<br>Frace Value 7500 150777681 - RATHOD<br>JASHUBEN K Equity share 7500 150777681 - RATHOD<br>of Re. t each 7500 150777681 - Stell Caline, else<br>many shall protoried columnator within 30 days from this date<br>the appropriate documentary evidence thereof in support of such claim, else<br>any shall protoced to transfer the securities in this notice is<br>able on the website of the company at www.growel.com and on the website<br>ock Exchanges at www.bseindia.com<br>For Grauer & Weil (India) Ltd.<br>28-08-2019 For Supply State and no security is the ana website to xeep themselves<br>and the the company at website to the above proposed<br>e, without any further Intimation. The intimation contained in this notice is<br>able on the website of the company at www.growel.com and on the website<br>ock Exchanges at www.bseindia.com<br>For Grauer & Weil (India) Ltd.<br>28-08-2019 |

This is an advertisement issued pursuant to Regulation 8.1 of the SEB. (351) and Listing of Debt Securities) R IABULLS CONSU CONSUMER FINAN ģ Our Company was incorporated as 'Malpani Securities Private Limited', a private limited company under the provisions of the Companies Act, 1956, pursuant to a cer Shivshakti Financial Services Private Limited' pursuant to a fresh certificate of incorporation dated January 13, 2010. The name of our Company was changed to 'IV

incorporation dated September 18, 2018, the name of our Company was changed to 'Indiabulls Consumer Finance Limited'. Our Company was incorporated under the ("RoC"). The CIN of our Company is U74899DL1994PLC062407. Our Company is registered as a Non-Banking Financial Company under section 45-1A of the Reserv "History and other Corporate Matters" on page 99 of the Shelf Prospectus.

Registered Office: M-62 & 63. First Floor, Connaught Place, New Delb 110 001, India. Telephone Corporate Office(s): Indiabulls House, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphilistone Road, Mumbai-Plot No. 249 D & E, Udyog Vihar, Phase IV, Tower A, Gurugram - 122 016, Telephone No.: + 91 124 668 5899, Facsimile No.: + 91 12 Company Secretary and Compliance Officer: Mr. Manish Rustagi: Telephone No.: + 91 12 4668 5899; Fa

PUBLIC ISSUE BY INDIABULLS CONSUMER FINANCE LIMITED, ("COMPANY" OR "ISSUER") OF SECURED REDEE MABLE NON-CONVER ("BASE ISSUE") WITH AN OPTION TO RETAIN OVERSUBSCRIPTION UP TO ₹ 9,000 MILLION AGGREGATING UP TO 10,000,000 NCDs AMOU THE SHELF LIMIT OF ₹ 30,000 MILLION AND IS BEING OFFERED BY WAY OF THE TRANCHE III PROSPECTUS DATED JULY 26, 2019 CO PROSPECTUS"), WHICH SHOULD BE READ TOGETHER WITH THE SHELF PROSPECTUS DATED JANUARY 30, 2019 ("SHELF PROSPECTUS COMPANIES, NATIONAL CAPITAL TERRITORY OF DELHI AND HARYANA, STOCK EXCHANGES AND SECURITIES AND EXCHANGE BO PROSPECTUS ("PROSPECTUS"). THE TRANCHE III ISSUE IS BEING MADE PURSUANT TO THE PROVISIONS OF SECURITIES AND EXCHAI (THE "SEBI DEBT REGULATIONS"), THE COMPANIES ACT, 2013 AND RULES MADE THEREUNDER AS AMENDED AND TO THE EXTENT NOT

#### CARE AA Stable by CARE and

#### TRANCHE III S SU

Pursuant to the Tranche III Prospectus dated July 26, 2019, the Tranche III Issue was opened for subscription on Wednesday, July 31, 2019 and was scheduled to close Directors of our Company or Bond Issue Committee of the Board thereof. The Company has decided to exercise the option of extension of Tranche III Issue and the Bo September 12, 2019. In terms of Tranche III Prospectus dated July 26, 2019, the Company is issuing this public notice for the extension of Tranche III Issue. The Appl permitted by BSE and NSE, on Working Days, during the Tranche III Issue Period as extended upto September 12, 2019. On September 12, 2019 the Application Forms may be permitted by BSE and NSE. Last date for submitting application is September 12, 2019

#### Our promoter is Indiabulls Ventures Limited. For further details, refer to the section "Ou Tranche II Prospectus and page 47 of the Tran

LISTING: The NCDs offered through the Tranche III Prospectus are proposed to be listed on the BSE Limited ("BSE") and the National Stock Exchange of DISCLAIMER CLAI India Limited ("NSE", and along with BSE are referred to as "Stock Exchanges"). Our Company has received an 'in-principle' approval from the BSE vide its letter no. DCS/BM/PI-BOND/26/18-19 NSE Extension Letter No. NSE/LIST/86899 dated July 30, 2019 also dated January 29, 2019 and NSE vide its letter no. NSE/LIST/72610 dated January 29, 2019 and extension letter no. NSE/LIST/80764 dated May 9, 2019 and NSE/LIST/86899 dated July 30, 2019. For the purposes of this Tranche III Issue, BSE shall be the Designated Stock Exchange

concerned bank facilitie and reliable. CARE doe the results obtained from amount and type of bank In case of partnership/r strength of the firm at pro addition to the financial ( DISCLAIMER CLAI

DISCLAIMER CLAUSE OF THE RBI: The Company is having a valid certificate of registration dated November 2, 2018 bearing registration no. B-14.00909 issued by the Reserve Bank of India under section 45 IA of the Reserve Bank of India Act, 19.4 to carry on the activities of an NBFC, however, RBH does not accept any responsibility or guarantee about the present position as to the financial soundness of the issuer or for the correctness of any of the statements or made or oninions expressed by the issuer and for discharge of liability by the issuer

सौरपंप बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या उर्वरित टप्पा दोन व तीनसाठी एकूण १,५३१ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्व होणार आहे. यामध्ये तीन R साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे ७ हजार, ५०० असे एकूण ७५ हजार सौर कृषिपंप १० टके व अनुसूचित जाती-जमातीच्या लाभाध्यांचे अंशदान पाच टक्ने असेल. पाच एकशायर्यंत रेतजमीनधारक शेतकचास तीन अक्षशकी क्षमतेचे व पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतक-यास पाच अक्षशक्ती क्षमतेचा आणि त्यापुढे मागणी व भौगोलिक देताना जे येसे भरून प्रतीक्षा यादीत आहेत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात त्यांनी भरलेली अनामत रक्कम लाभाध्यांच्या हिश्श्यासमवेत समायोजित बसविण्यात येणार आहेत. टप्पा दोन व तीन हे १८ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे अश्वशक्ती क्षमतेचे ५२ हजार, ५०० आणि पाच अक्षशक्ती क्षमतेचे १५ हजार, यमिस्थितीनुसार साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप देण्यात येईल. नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत सर्वसाधारण लाभाध्यांना करण्यात येणार आहे येईल.

# or loh

नवीन रस्त्यांच्या वेळी काढण्यात वापर करू नये

विविध ब होजन आधिक म संपल्यावर पुन्हा वश्यक असेल अशा काणचे रस्ते डांबरी कामांसाठी रस्ते ज्यांक बसवल्यास ातील, असे निर्देश तात. मात्र,

## होणार T

यावेळी औद्योगिक संबंध द्वात कसे होतील असा करू, हापौरानी प्रयत्न

मुंबईच्या q न पुरविण्यात येणाऱ्या तसेच सिडनी भेटीचे चाठविणार असल्याचे नागरिकांना देत सुविधेबद्दल प्रशंसा इनीमधील वाढत्या याबद्दल भविष्यात काम करण्याची असल्याचे त्यांनी व्या ब्लॉकटाऊन सिटी महापौर सिटफन बाली बर्ड महानगरपालिका यंची समस्या त वकरच

## होत नाही! **c**339 आल्टमेटम आघाडी

वडेट्रीवारांचा आंबेडकरांना टोला



हे आघाडी करण्यासाठी विविध अटी घालत असून राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणत आहेत. ते जर आधाडी होण्यासाठी मनापासून सकारात्मक असतील तर त्यांनी चर्चेला यावे,'' असे आवाहनही त्यांनी मुंबईत tic आधाडी होत नाही. वंचित बहुजन आधाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी न करता, इतक्या जागा देतो, तारीख देतो यातून आघाडीची करण्याची लक्षणे दिसत नाहीत,'' असा टोला आज काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्रीवार यांनी लगावला. ''प्रकाश आंबेडकर दि. २८ (प्रतिनिधी): ''कोणी कोणाला अल्टिमेटम देऊन आम्हाला सांगावे. या चर्चेसाठौं आम्ही जाऊ त्यांनी फॉर्म्युला सांगावा. माध्यमांशी बोलताना केले. मंबई,

''माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावर अजून गुन्हा दाखल झाला नाही. मी केवळ सहा महिने संचालक होतो. केवळ एका बैठकीला मी हजर होतो. काय ते चौकशीतून समोर येईल. यात नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेनीही कारखाने घेतले आहेत. मात्र, कारखाने उमे राहिल्याने शेतकरी सहकारी बैंकप्रकरणी बोलताना वडेडीवार म्हणाले की, मी केवळ सहा महिने संचालक होतो. राज्य

''विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. आम्ही एक वर्ष हे अनुदान दिले होते. असे वडेहीवार म्हणाले. उमा राहिला, पडिक जमिनीत ऊस पीक शेतक-यांनी घेतले.'' ''विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा tic वेळ आणली

सरकारचे आशिष शेलार यांना याबाबत फोन केला आणि हा विषय अपयश आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे,'' असेही वडेट्टीवार निकाली काढण्याची मागणी केली होती,'' 'सरकारने शिक्षकांवर आंदोलन करण्याची म मुझे Feulled.

53 असून उर्वरित नऊ अतिकम्या गुरुवारपासून करण्यात देवाच्या कारवाई १७ वेकी अतिक्रमणांची आठ अतिकमणे हटविण्यात विकाणी 一部の大学 आहेत. या विकासने अ Hantol .

येत न्य ययविष्ट आहेत, तर मार्गदर्शनात ओशिवरा नदीकाठची

HILLION. र असून उर्वरित तसेच होणार हटविण्यात येणार आहेत, अशी माहिती 'के पश्चिम' HIGH ANCIENCE A राहणार पद्धतीने सुरू टप्वेनिहाय अतिक्रमणे

टया अतिक मणांवर केच्या पथकाद्वारे धडक सुरू करण्यात आली. टप्यात डुधवारी सहा दि. २८ (प्रतिनिधी): विभागात ओशिवरा व्या सहा व्यावसायिक 16 हापालिके च्या

नदीचा प्रवाह सुरळीत होण्यास आहे. ही कारवाई पुढील काही मदत होणार आहे. पर्यावरणाचे संवर्धनही दिवस

वरा नदीकाठच्या

ति मिळवू शकतात. ų. i, अतिक्रमणांवर धडक कारवाई

मान्यवसंच्या जपस्थितीत देण्यात आले. सतत लोकोपयोगी करणारे विद्यार्थी, रुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रमाणपत्रांसाठी लोकांच्या या जिल्हाळ्याच्या प्रश्नांसाठी राबणाऱ्या डोमासाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारच्या सर्व सतत अहोरात्र काम करणारे पॅनकार्ड, आधारकार्ड, जातीचा दाखला,

अध्यक्ष मंगल प्रभात लोहा यांच्या

212

करणारे विद्यार्थी, रुग्ण,

हस्ते कामे

Tartum 2019 Bhajat Newspaper -: Mumbai , End 29 Date-

40

十年

याद्वारे सूचना देण्यात येते की, 'हि. ०६ नोल्डेंस्ट. २०१८ रोजे दिनाकित सेवी परिप्रक सेबी/एचओ/ एमजायजारएसओ/डीजोएस३/सीआवजार/वी/२०१८/१३१' जा अनुरोधाने, कंपनीस आलील हस्तांतरण प्राप्त करणान्यांकडून खालील तपरिलानुसार प्रतिभूती धारकाच्या नावासगोर आसलेली खावी नजूडू केलेवी प्रतिभूती, त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याकार्मरात्रों किनेती प्राप्त झाली आहे. स्मर-सूचना

आहे.

| 11.0   |   | the state of the s | A REAL PROPERTY OF A REAL PROPER |
|--|---|--|--|
| मा दावा कला आह.  | हरसांतरण प्राप्त<br>करणाऱ्यांचे<br>साव    | राकेंड शीवल<br>निवीन   | ක අත කාම්පා තමාන අදානයා අදානයෙන්<br>දාශකක පුළුක් දේශ තොදාගන<br>ක දාන කට කරනු කරන කොදාගන්න<br>මහ දුන කරන කර දැනීමෙන් සිංහ<br>ක්රීන දුන් කරන දුන්නේ<br>ක්රීන දුන්නේ දින් දුන්නේ සිංහියියාවන්<br>ක්රීන දුන්නේ දීන් දුන්නේ සිංහියියාවන්  |
| त झालला नसल्यार  | डिस्टींक्टीक<br>क्र.<br>प्रासून - प्रचैत  | 075 5760 55 -<br>87399990 55   | तिभूतीयत दर्शन अत्मन्नातः, मत्ता वाश आजीता तर्गाधा देव<br>१.३० दिवलांच्या जता अला राज्याचा पूछाये दर्गिते क<br>१.३० दिवलांच्या पुर्वेत पुर्वेत पुर्वेत पुर्वेत पुर्वेत के<br>वा प्रतिति जत्म्याची प्रवेत पुर्वेत पुर्वेत पुर्वे के<br>कोई विकार्ग्रेट अभूष्य प्राण्भात त्यांग देव<br>भौजार उन्हेंन उपल्बा आहे  |
| या नाव हरेतातारे   | प्रतिभूतींची<br>संख्या                    | 6400   | interals, n<br>and and and<br>accurate<br>www.gro  |
| মনেমূরো দেন অংধা কল্যানা প্র্যাাণ প্রাপুন যোম্মা নাব हरतানাহন হানেলো নসল্যানা বাবা কলা গ্রাह | तारण प्रकार<br>आणि दर्शनी<br>मुल्य        | रु. ९ प्रत्येकी<br>किंमतीच   |  |
|  | फोलिओ धारकावे /<br>क. हस्तांतरकावे<br>नाव | जशुबेन के<br>पटेल  | the addres at settler dis<br>mean assess Retrange<br>generat and settendig<br>generat and settlerate<br>addres and settlerate<br>andre addres gene deal<br>settler www.bsetndia.com  |
| गतमता तिन  | फोलिओ<br>क.                               | मीववाइट्   | Martin and A   |

SCHAEFFLER शॅफ्लर इंडिया लिमिटेड काण : सुबह

ट आयडेन्टिटी ने. (सीआयएन): L29130MH1962PLC012340 #न कार्यालय: नरिभन भवन, 8वा मजला, 227, बॅंकवे रेस्टानेरे

विवेद

바요...

Ther.co.in रत कायालयः गारम्म म्यान् मुस्त पॉर्ड्ट, मुंबई - 400021, महाराष्ट्र, मास्त इ.इ.: +91 22 66814444, • फेल्म इ.: +91 22 22027022 इ.इ.: +91 22 66814444, • फेल्म इ.: +91 22 22027022 टपाली मतदानाची सूचना PHON: Inve

र्षभज्त होड्या तिमिटेड (''दि कंपनी'') यांच्या समासदांना रूपनीज्ञ (मॅनेजनेन्ट ज्ञेण्ड अंडमिनिस्ट्रेसान) कल्ल. 2014 (''दि कल्त'') संशेष सायपता रंगाने कंपनी कार्यवा 2013 च अंडमिनिस्ट्रेसान) कल्ला 110 आणि अत्तल्यास, तथा होणाऱ्या इतर तत्पुदी आणि त्यद्या कार्यत असणाऱ्या कोणतेडी वैद्यानिक केरकार आणि पुनर्तचना सायपा स्थानेडा असणाऱ्या तिकवुरिजि ऑफ एक्प्लेंब वांद्रे ऑफ इंडिया (दिलिंटन ऑलीग्रीसन्त अंग्र डिक्प्लॉडन रिक्वय्यरोन्टर) सेपूर्वलेजन, 2015 (''दि किस्टिंग संप्लीशंडन'') यांड्या त्या, डोणाऱ्या तत्पुरी यॉग्वा अनुभाने यादात कार्वणाच्या कोणतेडी की कंपनी प्रतित शिलिंग त्या, होणान्या तत्पुरी यॉग्वा उनुभाने यादात स्वत्वोय्यास दणली भवतानाच्या धानी वेषपनी कारत्या सभावतान्या इतेक्ट्रगिक पद्धांचिया सत्यतामास टपाली भवतानाच्या धानी वापत्या सभासतावी संभती निळ्यू पाहत जाडे. 1. औमती वेषु चल्द्र (DN: 00157204) यांचे कंपनी कायदा, 2013 च्या कल्ल स्वतंत्र संचालक म्ह्यून पांच सतना वाहीत दूसरी टर्तसाठी, पुनः नियुक्ती संबंधित. यादले संचालक म्ह्यून पांच सतना वाही दूसरी टर्तसाठी, पुनः नियुक्ती संबधित.

कंपनीने 28 ओगस्ट 2019 रोजी टपाली मतदानाची सूचना पाठकिष्याचे काम पूर्ण केले आहे. समासदांचे मतदानाचे अधिकार हे या कामासाठी निर्णायक तारीख असलेल्या दिवशी म्हणजेव 6 ऑगस्ट 2019 सेजी समासदीकडे घारण असणाऱ्या सम्भागाच्या आनुसार निश्चित करण्यात तील. निर्णादक तारखेस सम्पादन नसणाऱ्या व्यक्तीने ही जुल्हा फक्त महितीसाठी आहे असे

ादानास (टयाली व इ-डार्सरींग) 30 ओमस्ट 2019 गेजी (भारतीय प्रमाणवेळ) संज्ञत 00 वाजता सुरूवात होईल आपि ते 28 सस्टेंबर 2019 गेजी (भारतीय प्रमाणवेळ) संघ 00 वाजता सम्मात होईल. 100

28 सार्ट्स 2019, संघ्या 5.00 (भारतीय प्रमायवंग्र) यानेतर सभातरांतव्हन मिकालंने कांणसंहे टार्जन महत्वाने सार्वाभा साही जाति कांगल ताली अक्रेमंतर टपावासरे किंच इतंमट्रानिक पहलीने मतरान करण्यास परयान्ती कांगल नाही. उया कमास्तराना टगानी परवानांनी सूचना/पत्रिका निकालंती नसेल से कमनीवी वेबसाईट www.soheaffer.co.in आणि संहेरिएसरल्यों वेससांद, www.evologinatic com वर उत्तरख़ क्रमणती टार्लनी मतरानांनी सूचना/पत्रिका जाठनालांड करून पेठ शक्ततात विंता कंपनींदे दर्शिन्द्रा शांगि अंतरिएसरल्यों वेससांद, www.evologinatic com वर उत्तरख़ क्रमणती टार्लनी मतरानांनी सूचना/पत्रिका जाठनालांड करून पेठ शक्ततात विंता कंपनींदे दर्शिन्द्रा शांगि कोन्द्रित्यात्र गता सदल्ता, एकडीएलनी केंक्या सांगे, राधाकृष्ण वी-10.2 व 10.3 मोडिता कॉन्ट्रिंग्स, गता सदल्ता, एकडीएलनी केंक्या सांगे, राधाकृष्ण मार सत्ता जवळ, अकोटा, वडोल्या-390020, पुत्ररात, भारत यांट्यांशी किंवा दू-मैल आयही: vadodara@inkinine.co.in वर पत्रवयवहार कार शांकराता तांगि दांसी कुंत्विक

ग्राली मतचनाबारे होणाऱ्या मतदानाविषयी कोणल्याही शंका असल्यास सभासद श्री. विरुग के. क्ल. कंपनी सेकेटरी यांक्याशी investorsupport.in@schaeffler.com विंत्ता 91-265-8602001 /+91-20-68198448 पर चंपर्क सापू शकतात. -मतदानाविषयी इंकांच्या संदर्भात सभास्त http://www.evolingindia.com वरील भारदांनाठी वारंवन विवारते डाणाने प्रम (प्रव्यवयूड) याडू शकतात विंदा भी. योका दक्यी नेयर, संवेदानाटी वारंवन विवारते डाणाने प्रम (प्रव्यवयूड) याडू शकतात विंदा भी. योका दक्यी ज्वता प्-विंग, अप्राधीन वयूवरेक्स, मयसत्ताल हि स्रोजेक्ष प्रमेल, (पू), मुंबई-400013, व् -. संपर्क क्ष 18002256533 येथे संपर्क जित्तमाल वांध्यानी 20 तम जन जोनी म

अर्थनाने परियन 30 लर्टना 2019 सेथा तिथा जपूर्व जाहेर करव्यात येतील ते जुटीयायमा जन्म अर्थनान्त्रेया नरियन थना, 8या मजला, 227 मेंक्वे ति जुटीयायमा जन्म अर्थनान्त्र्यां नरियनीकृत त्या स्वन्य व्यान्य उद्योग कर्त्यात येतील आपि से कंपनीची वेषमाहित 特福